

२००३-२००४ या कालावधीत
स्थापन झालेल्या माथाडी
तसेच सुरक्षा रक्षक मंडळांमध्ये
कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीस
मान्यता देण्याबाबत

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

शासन निर्णय क्रमांक : एसजीए-१५१२/प्र.क्र.३३२४/कामगार-५

दिनांक : ३ ऑक्टोबर, २०१२

- वाचा :** १) शासन परिपत्रक उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. एसजीए-१५२००२/
(३७/३)/कामगार-५, दि. १० ऑक्टोबर, २००२.
- २) शासन अधिसूचना उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. एसजीए-१३२००२/
(२०२/१२)/कामगार-५, दि. ६ फेब्रुवारी, २००३.
- ३) शासन अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. युडब्ल्युए-
१३२००४/(३६/३)/कामगार-५, दि. १२ जुलै, २००४.

प्रस्तावना : शासन अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. युडब्ल्युए-
१३२००४/(३६/३)/कामगार-५, दि. १२ जुलै, २००४ अन्वये रत्नागिरी-सिंधुदुर्ग, परभणी-हिंगोली,
भंडारा-गोंदिया, चंद्रपूर- गडचिरोली ह्या जिल्ह्यांसाठी माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाची स्थापना
करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शासन अधिसूचना क्र. एसजीए-१३२००२/(२०२/१२)/कामगार-५,
दि. ६ फेब्रुवारी, २००३ अन्वये रायगड, पुणे, नाशिक, औरंगाबाद व नागपूर या जिल्ह्यांसाठी जिल्हा
सुरक्षा रक्षक मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. माथाडी मंडळांमार्फत महाराष्ट्र माथाडी हमाल
व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ ची व सुरक्षा रक्षक
मंडळांमार्फत महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ ची
अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने या मंडळांसाठी कर्मचारी वृंदाची निर्मिती करण्याची बाब शासनाच्या
विचाराधीन होती. त्यानुषंगाने कामगार आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत वरील माथाडी व सुरक्षा रक्षक
मंडळांमध्ये आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांबाबत आढावा घेण्यात आला. मंडळांमध्ये कार्यरत पदे,
मंडळाची आर्थिक स्थिती, मंडळाचा कार्यभार याचा विचार करून कामगार आयुक्तांनी या मंडळांमध्ये
आवश्यक असलेली पदे निर्माण करून ती भरण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला. सदर प्रस्तावाच्या
अनुषंगाने विचार करून शासनाने वर नमूद केल्यानुसार २००३-२००४ या कालावधीत स्थापन
झालेल्या माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळांच्या आस्थापनेवर करावयाच्या पदनिर्मितीबाबत
खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे.

शासन निर्णय :

सोबत जोडलेल्या परिशिष्ट- अ मध्ये नमूद केल्यानुसार ४ माथाडी व ५ सुरक्षा रक्षक
मंडळांच्या आस्थापनेवर एकूण ५६ पदांची निर्मिती करण्यास खालील अटीनुसार शासनाची मान्यता
देण्यात येत आहे.


- १) संबंधित मंडळांनी, मंडळाची आर्थिक स्थिती व कर्मचाऱ्यांची आवश्यकता याचा फेरआढावा घेऊन मंडळांच्या आवश्यकतेनुसार परिशिष्ट- अ मध्ये नमूद केलेल्या पदांच्या निर्मितीबाबत मंडळामध्ये प्रथम ठराव करण्यात यावा.
- २) शासन परिपत्रक क्र. एसजीए-१५२००२/ (३७/३)/कामगार-५, दि. १० ऑक्टोबर, २००२ मधील नमूद तरतूदीनुसार महाराष्ट्र नागरी सेवा नियमावलीच्या तरतूदी, सेवाप्रवेश नियम, माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळांतील कर्मचाऱ्यांना, मंडळाच्या बैठकीत ठराव करून, लागू करण्याच्या अनुषंगाने आवश्यक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार संबंधित मंडळांनी सेवा नियमावली व सेवाप्रवेश नियम लागू करण्याबाबत कार्यवाही करावी. सेवाप्रवेश नियमामध्ये एकवाक्यता राहावी यासाठी, शासनाच्या समकक्ष पदांसाठी असलेल्या सेवाप्रवेश नियमाआधारे, संबंधित पदांसाठी सेवाप्रवेश नियम मंडळांनी कामगार आयुक्त यांच्या सहमतीने तयार करावेत.
- ३) परिशिष्ट- अ मधील पदांसाठी पाचव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी परिशिष्ट-ब मध्ये दर्शविण्यात आली आहे. ज्या मंडळामध्ये सहावा वेतन आयोग लागू झालेला आहे, त्या मंडळांतील पदांना पाचव्या वेतन आयोगाच्या समकक्ष सहावा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू राहिल.
- ४) भविष्यात माथाडी/सुरक्षा मंडळाच्या लेव्हीमध्ये घट झाल्यास या पदांच्या वेतनावरील खर्च भागविण्यासाठी या मंडळांना कोणत्याही प्रकारचे अनुदान/अर्थसहाय्य शासनाकडून देण्यात येणार नाही.

सदरहू आदेश हे महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ चे कलम ७(४) तसेच महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ चे कलम ८(४) अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २६२/२०१२/ व्यय-१६, दि. २२ ऑगस्ट, २०१२ व अनौपचारिक संदर्भ क्र. २२७/विसु-१, दि. ६ सप्टेंबर, २०१२ नुसार वित्त विभागाच्या संमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर २०१२१००५११०४५८३४१० या क्रमांकावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(सु.कि. गावडे)

उप सचिव (कामगार)

प्रत :-

- १) मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
- २) मा. राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव.
- ३) सचिव (कामगार), मंत्रालय, मुंबई.
- ४) सह सचिव (वित्त विभाग), मंत्रालय, मुंबई.
- ५) कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ६) सह कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ७) सर्व माथाडी/सुरक्षा रक्षक मंडळे.
- ८) निवड नस्ती.

(शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक : एसजीए-१५१२/प्र.क्र.३३२४/कामगार-५, दिनांक ३ ऑक्टोबर, २०१२ सोबतचे सहपत्र)

परिशिष्ट-अ
माथाडी/सुरक्षा रक्षक मंडळांसाठी पदनिर्मितीचा तपशील

अ.क्र.	मंडळाचे नांव	मंडळांसाठी मंजूर करण्यात येत असलेली पदे							
१	२	निरीक्षक	सहायक लेखापाल	कार्मिक अधिकारी	लिपिक	राऊंडर	वाहन चालक	शिपाई	एकूण
१.	रत्नागिरी सिंधुदुर्ग माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ	१	१	--	१	--	--	---	३
२.	चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ	१	१	--	१	--	--	---	३
३.	परभणी-हिंगोली जिल्हा माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ	१	१	--	१	--	--	---	३
४.	भंडारा-गोंदिया माथाडी आणि असंरक्षित कामगार मंडळ	१	१	--	१	--	--	---	३
५.	रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	२	१	--	४	१	१	१	१०
६.	पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	२	१	१	५	१	१	--	११
७.	नाशिक जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	२	१	--	४	१	१	--	९
८.	औरंगाबाद जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	२	१	--	२	१	--	--	६
९.	नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ	२	१	--	४	१	--	--	८
	एकूण :	१४	९	१	२३	५	३	१	५६

(शासन निर्णय उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्रमांक : एसजीए-१५१२/प्र.क्र.३३२४/कामगार-५,
दिनांक ३ ऑक्टोबर, २०१२ सोबतचे सहपत्र)

परिशिष्ट-ब

माथाडी व सुरक्षा रक्षक मंडळातील पदांची वेतनश्रेणी

अ.क्र.	पदाचे नांव	पाचव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणी
१.	कार्मिक अधिकारी	५५००-१७५-९०००
२.	सहायक लेखापाल	४०००-१००-६०००
३.	निरीक्षक	५०००-१५०-८०००
४.	लिपिक	३०५०-७५-४५९०
५.	वाहन चालक	३०५०-७५-४५९०
६.	शिपाई	२५५०-५५-३२००

- १) सुरक्षा रक्षक मंडळातील नव्याने निर्माण करण्यात येत असलेली राऊंडर ही पदे वेतनश्रेणीनुसार न भरता तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधनावर भरावयाची आहेत.
- २) लिपिक, शिपाई व वाहन चालकाची रिक्त पदे वेतनश्रेणीनुसार न भरता तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधनावर भरावयाची आहेत.